

SYMBOLIC POSSESSION NOTICE



Registered office: ICICI Bank Towers, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400051
Corporate Office: ICICI Bank Towers, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400051

Whereas

The undersigned being the Authorized Officer of ICICI Home Finance Company Limited under the Securitisation, Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) rules 2002, issued demand notices upon the borrowers mentioned below, to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/ her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the below-mentioned dates. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of ICICI Home Finance Company Limited.

Sr. No.	Name of the Borrower/ Loan Account Number	Description of Property/ Date of Symbolic Possession	Date of Demand Notice/ Amount in Demand Notice (Rs.)	Name of Branch
1.	Prashant Bhagwat Nehate/ Aruna Prashant Nehate- NHMUM0000822694	Flat No 3, Ground Floor Bldg No 1 A/4, Shadawal Park, Village Saravali, Taluka Palghar, Boisar West-401501/ July 11, 2017	Nov 30, 2016 ₹ 13,38,471.00/-	Mumbai

The above-mentioned borrowers(s)/ guarantors(s) are hereby given a 30 days Notice to repay the amount, else the mortgaged properties will be sold on the expiry of 30 days from the date of publication of this Notice, as per the provisions under the Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002.

Date : 15-07-2017
Place : MUMBAI
Sd/- (Authorized Officer)
ICICI Home Finance Company Ltd.



Mira Road Branch: Shop No. 1 & 2, Shanti Plaza Bldg., Shanti Park, Mira Road (East), Dist. Thane - 401107
Ph. 022-28126706 / 28108100
Email: miraroad@denabank.co.in

PUBLIC NOTICE FOR SALE OF ASSETS THROUGH E-AUCTION

LAST DATE TIME OF SUBMISSION OF EMD AND DOCUMENTS Online 18.08.2017 upto 4.00 PM
Sale of immovable property mortgaged to Bank under Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (SARFAESI) Act, 2002 (No.54 of 2002)

Whereas, the Authorized Officer of Dena Bank has taken possession of the following property pursuant to the notice issued under Sec 13(2) of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (SARFAESI) Act, 2002 in the following loan account with our Mira Road Branch with a right to sell the same on "AS IS WHERE IS BASIS AND AS IS WHAT IS BASIS" for realization of Bank's dues. The sale will be done by the undersigned through e-auction platform provided at the website: <https://denabank.auctiontiger.net>

EMD SUBMISSION ACCOUNT DETAILS: A/c No: 116711999999, A/c Name: SARFAESI EMD-1167
IFSC Code: BKDN0471167 with Dena Bank, Mira Road Branch
Date/ Time of e-Auction: 23/08/2017, 11.00 AM to 01.00 PM.

Branch	Name of the Borrowers/ Account	Month & Year of Manufacture	Model & Brand Name	Amrt O/S (Rs. Lakh)	Vehicle details	Reserve price (Rs. in lacs)	EMD (Rs.in lacs)
Mira Road	Mr. Vijay Bhandkoli	July-2015	BMW GRAN TURISMO	41.74	MH-43-AY-0043	34.45	3.45

TERMS & CONDITIONS:

- The e-Auction is being held on "AS IS WHERE IS" and "AS IS WHAT IS BASIS".
- To the best of knowledge and information of the Authorized Officer, there is no encumbrance on the property. However, the intending bidders should make their own independent inquiries regarding the encumbrances, title of property & to inspect & satisfy themselves. Property can be inspected on 11/08/2017 during working hours.
- The intended bidders who have deposited the EMD and require assistance in creating Login ID & Password, uploading data, submitting bid, training on e-bidding process etc., may contact M/s C1 INDIA Pvt Ltd. Help Line No.01244302020/ 21/22/23, +91-9821690968 Help Line e-mail ID: support@bankeauctions.com and for any property related query may contact below Authorized officer. SHRI. SHYAM UIKEY, Mobile No: 9833242178, Tel No: 022-28126706 / 28108100 E-mail id: miraroad@denabank.co.in
- The Bank has designated its Zonal Office at Thane as facilitation center to help the intending bidders in putting the bid on line.

This Notice is also to be treated as 30 days Statutory sale notice to borrower and Guarantor(L/Rs) Under Rule 8(6) Security Interest(Enforcement), Rules 2002

Place: Mira Road
Date : 13/07/2017
Sd/- Chief Manager (Authorised Officer)
Dena Bank, Mira Road Branch

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL,
BENCH AT MUMBAI
COMPANY SCHEME APPLICATION NO. 632 OF 2017

In the matter of Companies Act, 2013;

In the matter of the Sections 230 to 232 and Section 52 of the Companies Act, 2013 and other applicable provisions of the Companies Act, 2013;

And
In the matter of the Scheme of Arrangement and Amalgamation amongst Mukand Limited (Transferor Company); Mukand Vijayanagar Steel Limited (Transferee Company/Amalgamating Company) and Mukand Alloy Steels Private Limited (Amalgamated Company) and their respective shareholders and creditors.

Mukand Limited CIN No.: L99999MH1937PLC002726
a company incorporated under the Companies Act, 1913,
and having its registered office at Bajaj Bhawan, Jammalal Bajaj Marg, 226, Nariman Point, Mumbai, Maharashtra - 400021

... Applicant

Notice and Advertisement of the Meetings of the Equity shareholders,
Preference shareholders and Unsecured creditors (including Deposit Holders)

Notice is hereby given that by an order dated 20th June 2017, the Hon'ble National Company Law Tribunal Bench at Mumbai ("NCLT") has directed separate meetings to be held of the equity shareholders, preference shareholders and unsecured creditors of the Company for the purpose of considering and if thought fit, approving with or without modification, the arrangement embodied in the Scheme of Arrangement and Amalgamation amongst Mukand Limited (the Company); Mukand Vijayanagar Steel Limited and Mukand Alloy Steels Private Limited and their respective shareholders and creditors ("Scheme").

In pursuance of the said order and as directed therein, further notice is hereby given that separate meetings of the equity shareholders, preference shareholders and unsecured creditors will be held as under, at which the said equity shareholders, preference shareholders and unsecured creditors are requested to attend:

S. No	Class of Meetings	Date of Meetings	Time (IST)	Place of Meetings
1	Preference Shareholders	Wednesday 16 th August, 2017	10.30 a.m.	Kamalnayan Bajaj Hall,
2	Equity Shareholders		11.30 a.m.	Bajaj Bhawan,
3	Unsecured Creditors		1.30 pm	Jammalal Bajaj Marg, 226, Nariman Point, Mumbai 400021

Copies of the said Scheme and Explanatory Statement under Sections 230, 232 and 102 of the Companies Act, 2013 read with rule 6 of the Companies (Compromises, Arrangements and Amalgamations) Rules, 2016 can be availed free of charge (except Saturdays, Sundays and public holidays) on a requisition being sent for the same by the shareholders and unsecured creditors at the registered office of the Company or at the office of its advocates J. Sagar Associates, Vakils House, 18 Spott Road, Ballard Estate, Mumbai - 400001.

Persons entitled to attend and vote at the respective meetings, may vote in person or by proxy, provided that all proxies in the prescribed form are deposited at the registered office of the Company at Bajaj Bhawan, Jammalal Bajaj Marg, 226, Nariman Point, Mumbai, Maharashtra-400021 not later than 48 hours before the scheduled time of the commencement of the aforesaid meetings.

Forms of proxy can be had at the registered office of the Company.

The NCLT has appointed Mr. Niraj Bajaj Chairman & Managing Director of the Company, failing him, Mr. Rajesh V. Shah, Co-Chairman & Managing Director of the Company, failing him, Mr. Suketu V. Shah, Joint Managing Director of the Company, failing him Mr. Dhirajlal S. Mehta, Director of the Company, and failing him, Mr. Prakash V. Mehta, Director of the Company as the Chairperson of the aforesaid meetings.

Further notice is hereby given that:

- The Company has on 14th July, 2017 completed the dispatch of the Notice along with the postal ballot form with instructions and a self-addressed postage prepaid business reply envelope to the shareholders holding shares in either physical form or in dematerialized form, as on the cut-off date i.e. 30th June, 2017.
- The shareholders who have not received the postal ballot form can either download the same from the website of the Company www.mukand.com or obtain duplicate postal ballot forms from the registered office of the Company stated above.
- The Company has provided shareholders, the facility of voting by postal ballot and remote e-voting so as to enable the shareholders to consider and approve the Scheme. The Company has also provided the facility of voting by ballot or polling paper at the venue of the shareholders' meetings. The Company has engaged the services of Karvy Computershare Private Ltd. ("Karvy") for facilitating e-voting services.
- The cut-off date for determining the eligibility of a shareholder for voting through postal ballot or e-voting or voting at the venue of the meeting of the shareholders is 30th June, 2017. A Person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled for voting. Persons who are not shareholders of the Company as on the cut-off date should treat this Notice for information purposes only.
- The voting through postal ballot and e-voting by the shareholders will commence on Monday, 17th July, 2017 at 9.00 a.m. IST and end on Tuesday, 15th August, 2017 at 5.00 p.m. IST. Once the vote on the resolution is cast by the member, he/she will not be allowed to change it subsequently. During the voting period the shareholders can opt for only one mode of voting i.e. either by postal ballot or e-voting. In case any shareholder casts the vote by postal ballot and e-voting, the voting validly done through e-voting shall prevail. Shareholders who have cast their votes by postal ballot or e-voting may attend the meetings but shall not be entitled to cast their vote again.
- Duly completed and signed postal ballot form should reach the scrutinizer on or before 5.00 pm on Tuesday, 15th August, 2017. Any postal ballot form received after 5.00 pm on 15th August, 2017 shall not be considered and shall be treated as if the reply from the shareholder has not been received. Further e-voting module shall be disabled by Karvy for voting on 15th August, 2017 at 5.00 pm.
- The Notice including the postal ballot and e-voting instructions are available on the Company's website www.mukand.com and on the website of Karvy at www.evoting.karvy.com
- In case of any query/grievance in relation to the postal ballot voting may be addressed to K. J. Maliya, Company Secretary of the Company at its registered office and Email: investors@mukand.com, phone no.: 61216666. Any query or grievance related to the e-voting may be addressed to Mr. Mohd. Mohsinuddin., Karvy Computershare Private Ltd., Karvy Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli Financial District, Nanakramguda, Hyderabad 500032, Email id: mohsin.mohd@karvy.com, Phone: (040) 67161562

In case of meeting of the unsecured creditors of the Company, the voting shall be carried out through the ballot/polling paper at the venue of the meeting.

Mr. Anant Khamankar of M/s. Anant Khamankar & Co., Company Secretaries [ICSI Membership No FCS No. 3198 CP No. 1860] has been appointed as the scrutinizer to conduct the postal ballot and e-voting process and voting at the venue of the meetings.

The Scheme, if approved in the aforesaid meetings, will be subject to the subsequent approval of the NCLT.

Sd/-
Place: Mumbai
Dated this 15th day of July 2017
Niraj Bajaj
Chairman appointed for the meetings

KALYAN DOMBIVLI MUNICIPAL
CORPORATION
PWD DEPT.

TENDER NOTICE NO. 54(2017-18)

Tenders are invited by the Commissioner, Kalyan Dombivli Municipal Corporation (KDMC), Kalyan and Dombivli in B-1 format through E-tender 5 works from the Registered Contractor with appropriate class.

The blank tender forms and detailed information will be available on the Maharashtra's website www.mahatenders.gov.in from 14/07/2017 to 28/07/2017 upto 5.00 p.m. The completed tenders are to be uploaded on or before 28/07/2017 upto 5.00 p.m. and the tenders will be opened on 31/07/2017 at 11.00 a.m. if possible.

Right to reject any or all tenders without assigning any reason thereof is reserved by the Commissioner, and whose decision will be final and legally binding on all the tenderers.

For more details and information visit Maharashtra's website www.mahatenders.gov.in

Sd/-
(Pramod Kulkarni)
City Engineer
Kalyan Dombivli Municipal Corporation,
Kalyan

KDMC/PRO/HQ/392
Dt. 14.07.17

Notice is hereby given & all the people at large are hereby informed through Nishit Mehta & Rinal Mehta that they are the owners of Flat No. 1101, 11th Flr., YESHOMANGAL CHSL" at Lalubhai Shamaldas Rd., Andheri (W), Mumbai-58. It is informed by them that original Registration Receipt dtd. 31/12/2015 bearing No. BDR-4-10261/2015 is not traceable with them. All persons having any claim/objection whatsoever to the said Flat are hereby requested to make the same known in writing to the undersigned at her office within a period of 8 days from the date of publication hereof, failing which the claim/objection of such person/s will be deemed to have been waived and/or abandoned forever and no claim shall be entertained in respect of the said Flat.

Dated this 14/7/2017.

M/s. Aaratie Shinde And Co.
Sd/-
Office No. 7, 3rd Floor,
68 Janbhoomi Marg, Fort,
Mumbai-400 001

PUBLIC NOTICE - RECRUITMENT FRAUD

It has come to our notice that in the recent past, some individuals/recruitment agencies ("Unscrupulous Elements") have tried to mislead the public by fictitiously claiming to be from Seventy Event Media Group, a division of Orange Fish Entertainment Pvt. Ltd., ("70EMG") or posing as authorized recruitment agencies of 70EMG.

It has also come to our attention that these Unscrupulous Elements send fake e-mails to the potential job seekers luring them with job offers and appointment letters using fake offer letters, 70EMG name, logo, official website link and address in fake stationary. Further, the Unscrupulous Elements also seek monetary consideration from such job-seekers in lieu of offer letter and confirmation of selection.

Kindly note that 70EMG follows a formal recruitment process through its own HR department and does not outsource the final selection of prospective employees to any individuals or agencies. Further, 70EMG does not send any e-mail correspondence relating to employment from free web based email accounts such as Gmail, AOL, Ymail, Hotmail, Rediffmail and so on. 70EMG also does not demand and accept any monetary consideration from any individual against its offer letter or appointment.

Please be advised that any potential job-seeker willingly corresponding with such individuals and recruitment agencies in any manner whether by e-mails or otherwise will be doing so at their own risks and consequences. The public at large is hereby notified to verify the credentials of such solicitations before accepting any offer or making any payments. 70EMG strongly recommends that the potential job-seekers should not respond to such solicitations. Kindly note that 70EMG will not accept any liability for any loss or damage that may be suffered or incurred directly or indirectly through correspondence with fraudulent individuals or recruitment agencies and that such communication should not be treated as an offer or representation from 70EMG. Should you come across any such fraudulent incident or have any information regarding solicitation for recruitment or employment with 70EMG, please assist us in taking appropriate action to curb such mala fide activities. You may reach us at hr@seventymgm.com.



Registered Office: Trishul, Opp. Samartheswar Temple, Law Garden, Ellisbridge, Ahmedabad - 380006
Central Office - Gigaplex, NPC-1, 3rd Floor, MIDC, Airoli Knowledge Park, Mugulsan Road, Airoli, Navi Mumbai - 400708.

AXIS BANK LTD.

DEMAND NOTICE

[Under Section 13(2) of the Securitisation & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (SARFAESI ACT) read with Rule 3 (1) of the Security Interest (Enforcement) Rule, 2002]]

The accounts of the following borrowers with Axis Bank has been classified as NPA, the Bank issued notice under S. 13(2) of the SARFAESI Act on the dates mentioned below. In view of the non service of notice on last known address of below mentioned Borrowers/Guarantors, this public notice is being published for information of all concerned. The below mentioned Borrowers/Guarantors are called upon to pay to Axis Bank; within 60 days from the date of publication of this Notice the amounts indicated below due on the dates together with future interest at contractual rates, till the date of payment, under the loan/and other agreements and documents executed by the concerned persons. As security for borrowers obligation under the said agreements, the respective assets shown against the name have been charged to Axis Bank.

Name of the Branch : Airoli, Navi Mumbai

Sr. No.	Name & Address of Borrower and Guarantor Type of Loan / Date of Demand Notice	Particulars of Property	Outstanding Amount / Date of NPA
1	1. Mr. Rajesh S. Kunder, (Borrower / Mortgageor), B-402, New Om Towers Co-operative Housing Society, Nityanand Nagar Road, Opposite St. Paul High School, Mira Road, East, Thane - 401107. 2. Mrs. Bharathi Rajesh Kunder, (Co-Borrower / Mortgageor) B-402, New Om Towers Co-operative Housing Society, Nityanand Nagar Road, Opposite St. Paul High School, Mira Road East, Thane - 401107. Type of Loan : Power Home, Asset Power (AP External Top Up) 28/06/2017	Flat No. 402 on the fourth floor, Wing "B", New Om Tower CHSL, Opp. St. Paul's High School, Nityanand Nagar, Mira Road (East), Thane - 401107. Flat admeasuring 705 Sq. ft. Built up area.	Rs.41,36,853/- (Rupees Forty One Lakhs Thirty Six Thousand Eight Hundred and Fifty Three Only) as on 15 th May 2017 together with further contractual rate of interest thereon till the date of payment Date of NPA: 12/05/2017
2	1. Mr. Shekhar Gajanan Tandel, (Borrower / Mortgageor), House No. 228, E-Post, At Sonari, Taluka Uran, Section Office, Jashkar Uran, Navi Mumbai - 400702. And Also at- Flat No. 206, 2 nd Floor, in the Tower 18, Lodha Belmondo, Off. Mumbai Bangalore Express Highway, Gahunje, Taluka Maval, Pune - 412101. 2. Mrs. Geeta Shekhar Tandel, (Co-Borrower / Mortgageor) House No. 228, E-Post, At Sonari, Taluka Uran, Section Office, Jashkar Uran, Navi Mumbai - 400702. And Also at- Flat No. 206, 2 nd Floor, in the Tower 18, Lodha Belmondo, Off. Mumbai Bangalore Express Highway, Gahunje, Taluka Maval, Pune - 412101. Type of Loan : Power Home, With Insurance 28/06/2017	Flat No. 206, 2 nd Floor, in the Tower 18 of Project "Lodha Belmondo", situated at Gat No. 205, 221, 225 to 231, 233 to 249, 251 to 256, 358, 359, 360, Off. Mumbai Bangalore Express Highway, at Gahunje, Taluka Maval, Pune - 412101. Flat Area - Admeasuring 482 Sq. Ft. Carpet area.	Rs. 8.94,299/- (Rupees Eight Lakhs Ninety Four Thousand Two Hundred and Ninety Nine Only) as on 15 th June 2017 together with further contractual rate of interest thereon till the date of payment. Date of NPA: 12/05/2017
3	1. Mr. Chunilal Chenaramji Chaudhary, (Borrower / Mortgageor), Flat No. 303, Building No. 8/A, Mahansarovers, Varaldevi Lake, Bhiwandi Road, Bhiwandi, Thane - 421302. And Also at- Flat No. 103, 1st Floor, Lake View - A, Opposite Varla Lake, Ring Road, Bhiwandi, Thane - 421305. 2. Mrs. Rajidevi Chunilal Chaudhary, (Co-Borrower / Mortgageor), Flat No. 303, Building No. 8/A, Mahansarovers, Varaldevi Lake, Bhiwandi Road, Bhiwandi, Thane - 421302. And Also at- Flat No. 103, 1st Floor, Lake View - A, Opposite Varla Lake, Ring Road, Bhiwandi, Thane - 421305. Type of Loan : Power Home 28/06/2017	Flat No. 103, on the first floor of the Building known as "Lake View-A", constructed on the land lying and situated at Village Fene in Taluka, Opposite Varla Lake, Ring Road, Bhiwandi, Thane - 421305 within the limits of Bhiwandi-Nizampur City Municipal Corporation. Flat admeasuring 978 Sq. Feet i.e. 92.00 sq. mtrs. Carpet Area.	Rs. 39,36,618/- (Rupees Thirty Nine Lakhs Thirty Six Thousand Six Hundred and Eighteen Only) as on 15 th May 2017 together with further contractual rate of interest thereon till the date of payment. Date of NPA: 04/01/2017
4	1. Mr. Kishor Anshiram Asrani, (Borrower / Mortgageor), 12/603, Siddhachal, Phase-2, Pokhran Road No. 2, Vasant Vihar, Thane (West) - 400610. And Also at- Flat No. 801, 8th Floor, B Wing, Building No. 1-B, Siddhachal, Pokhran Road No. 2, Pokhran, Thane - 400610 2) Mrs. Reshma Kishor Asrani, (Co-Borrower / Mortgageor), 12/603, Siddhachal, Phase-2, Pokhran Road No. 2, Vasant Vihar, Thane (West) - 400610. And Also at- Flat No. 801, 8th Floor, B Wing, Building No. 1-B, Siddhachal, Pokhran Road No. 2, Pokhran, Thane - 400610 Type of Loan : Power Home, With Insurance 28/06/2017	Flat No. 801, 8th Floor, B Wing, Building No. 1-B, Siddhachal, Pokhran Road No. 2, Pokhran, Thane - 400610. Flat admeasuring 118.17 Sq. mtrs i.e. 1272 sq. feet Carpet Area.	Rs. 98,79,529/- (Rupees Ninety Eight Lakhs Seventy Nine Thousand Five Hundred and Twenty Nine Only) as on 15th June 2017 together with further contractual rate of interest thereon till the date of payment. Date of NPA: 07/05/2017
5	1. Mr. Suresh Raghunath Maharana, (Borrower / Mortgageor), Bandreykarwadi, Sitanagar, Room No.22, Mahadev Laxman Chawl, Jogeshwari East, Mumbai - 400060. And Also at- Flat No. 203, on the second floor, A Wing, Parshuram Residency, village Dahivali, Taluka Karjat, District Raigad - 410201. 2) Mrs. Basanti Suresh Maharana, (Co-Borrower / Mortgageor), Bandreykarwadi, Sitanagar, Room No.22, Mahadev Laxman Chawl, Jogeshwari East, Mumbai - 400060. And Also at- Flat No. 203, on the second floor, A Wing, Parshuram Residency, village Dahivali, Taluka Karjat, District Raigad - 410201. Type of Loan : Power Home Loan, With Insurance 28/06/2017	Flat No. 203, on the second floor, A Wing, in the building known as "Parshuram Residency" situated at village Dahivali, Taluka Karjat, District Raigad - 410201. Flat admeasuring 399.12 Sq. Feet Carpet Area.	Rs. 15,07,891/- (Rupees Fifteen Lakhs Seven Thousand Eight Hundred and Ninety Nine Only) as on 15th June 2017 together with further contractual rate of interest thereon till the date of payment. Date of NPA: 12/05/2017
6	1. Mr. Keshav Chandrabhan Bagate, (Borrower / Mortgageor), Room No. 3, Vrudavan Co-operative Housing Society, Plot No. 9/10, Near Shiv Sena Shakhia, Shiv Ganga Nagar, Ambemath, Thane-421501. And Also at- Flat No. 201, 2nd Floor, A Wing, Plot No. B, Building No. 1, Om Sai Towers, Ambemath Village, Ambemath (East), Thane 2) Mrs. Vaishali Keshav Bagate, (Co-Borrower / Mortgageor), Room No. 3, Vrudavan Co-operative Housing Society, Plot No. 9/10, Near Shiv Sena Shakhia, Shiv Ganga Nagar, Ambemath, Thane-421501. And Also at- Flat No. 201, 2nd Floor, A Wing, Plot No. B, Building No. 1, Om Sai Towers, Ambemath Village, Ambemath (East), Thane Type of Loan: Power Home, With Insurance 28/06/2017	Flat No. 201, 2nd Floor, A Wing, Plot No. B, Building No. 1, in the building known as "Om Sai Towers", situated on Survey No. 131, Hissa No. 8/2C, CTS No. 9379, Ambemath Village, Ambemath (East), Thane	Rs. 16,43,428/- (Rupees Sixteen Lakhs Forty Three Thousand Four Hundred and Twenty Eight Only) being the amount due as on 15th June 2017 together with further contractual rate of interest thereon till the date of payment Date of NPA: 12/05/2017
7	1. Mr. Pares Manu Parekh, (Borrower / Mortgageor) Flat No. 603, Building No. 11, Krishna Greenland Park, KasarWadavli, Off GhodBunder Road, Thane - 400615. And Also at- Flat No. 11/602, Krishna Greenland Park, KasarWadavli, Off GhodBunder Road, Thane - 400615. Type of Loan: Power Home 28/06/2017	Flat No. 602, on the 6th Floor of Building No. 11, Krishna Greenland Park, Kasar Wadavli, Off Ghod Bunder Road, Thane - 400615. Flat Area - Admeasuring 37.73 Sq. metres Carpet Area.	Rs. 37,92,026/- (Rupees Thirty Seven Lakhs Ninety Two Thousand and Six Only) as on 15th May 2017 together with further contractual rate of interest thereon till the date of payment. Date of NPA: 11/03/2017
8	1. Mr. Harish Kumar L, (Borrower / Mortgageor), 19-A, Sarvodaya Co-operative Housing Society, Bimbisar Nagar, Goregaon East, Mumbai - 400 065. And Also at- Flat No. 8/1, on the Ground Floor, Plot No. 68, Dr. Radhakrishnan Street, Anna Nagar, (Old Bharath Nagar), Pammal Village, Chennai - 600075. 2. Mr. V. Lakshmanan, (Co-Borrower / Mortgageor), 19-A, Sarvodaya Co-operative Housing Society, Bimbisar Nagar, Goregaon East, Mumbai - 400 065. And Also at- Flat No. 8/1, on the Ground Floor, Plot No. 68, Dr. Radhakrishnan Street, Anna Nagar, (Old Bharath Nagar), Pammal Village, Chennai - 600075. Type of Loan: Power Home 28/06/2017	Flat No. 8/1, on the Ground Floor, situated in Plot No. 68, of Dr. Radhakrishnan Street, in the layout called Anna Nagar, (Old Bharath Nagar), comprised in Survey No. 75/2B, No. 129, Pammal Village, within the Registration District of Chennai, South, Sub-District Pallavaram,	Rs. 4,57,012/- (Rupees Four Lakhs Fifty Seven Thousand and Twelve Only) as on 27th May 2017 together with further contractual rate of interest thereon till the date of payment. Date of NPA: 07/05/2017
9	1. Mr. Santosh Rangnath Prabhalkar, (Borrower / Mortgageor) 53-1311, Kannanwar Nagar -1, Vikhroli (East), Mumbai - 400083 And Also at- Flat No. G- 01 & Flat No. G- 02, Ground Floor, F-Wing, Amrita Building, Building R-1, Marathon Nagari, Sahayadri Nagar, Near Samarth School, At Village Shirgaon, Taulka Ambemath, Badlapur East, Thane - 421 503. 2) Mrs. Priyanka S. Prabhalkar, (Co-Borrower / Mortgageor), 53-1311, Kannanwar Nagar -1, Vikhroli (East), Mumbai - 400083 And Also at- Flat No. G- 01 & Flat No. G- 02, Ground Floor, F-Wing, Amrita Building, Building R-1, Marathon Nagari, Sahayadri Nagar, Near Samarth School, At Village Shirgaon, Taulka Ambemath, Badlapur East, Thane - 421 503. Type of Loan: Power Home Loan 28/06/2017	Flat No. G-01 & Flat No. G-02, Ground Floor, F-Wing, Amrita Building, Building R-1, Marathon Nagari, Sahayadri Nagar, Near Samarth School, At Village Shirgaon, Taulka Ambemath, Badlapur East, Thane-421503. Flat Area of Flat. G-01 - Admeasuring 487 Sq. ft. Carpet Up Area. Flat Area of Flat G-02 Admeasuring - 487 Sq.ft. Carpet Up Area.	Rs. 42,12,202/- (Rupees Forty Two Lakhs Twelve Thousand Two Hundred and Two Only) as on 15th June 2017 together with further contractual rate of interest thereon till the date of payment. Date of NPA: 15/06/2017
10	1. Mr. Tomy Joseph, (Borrower / Mortgageor), Flat No. B/104, Building No.4, Vishwakarma Nagar, Phase II, 100 Feet Road, Off. Ambadi Road, Vasai West, Thane - 401202. And Also at- 202, Wing-B, Kingston Towers, Opp. Agarwal & Doshi Complex, Beside Kaul's Movie Star Multiplex, Kaul's Heritage City, Babola Naka, Vasai (W) Thane - 401202. And Also at- 3, Vijayant Flats, Near Maniyasa Society, Maninagar East, Ahmedabad, Gujrat - 380008. 2) Mrs. Hema Tony, (Co-Borrower / Mortgageor), Flat No. B/104, Building No.4, Vishwakarma Nagar, Phase II, 100 Feet Road, Off. Ambadi Road, Vasai West, Thane - 401202. And Also at- 202, Wing-B, Kingston Towers, Opp. Agarwal & Doshi Complex, Beside Kaul's Movie Star Multiplex, Kaul's Heritage City, Babola Naka, Vasai (W) Thane - 401202. And Also at- 3, Vijayant Flats, Near Maniyasa Society, Maninagar East, Ahmedabad, Gujrat - 380008. Type of Loan: Power Home Loan 30/06/2017	Flat No. 204, B Wing, in the building "Kingston Towers", at Plot Bearing S. No. 72, Babola Naka, Vasai (W) Thane - 401202. The said building "Kingston Towers" constructed on land bearing S. No. 72 (Part) admeasuring 3715.13 sq. mtrs or thereabouts being portion of land falling under Sector IV, situate, lying and being at Village Chulne, Taluka Vasai, District Thane within the area of Sub-Registrar Vasai No. 1. Flat admeasuring 49.23 sq. mtrs. Carpet area.	Rs. 28,67,653/- (Rupees Twenty Eight Lakhs Sixty Seven Thousand Six Hundred and Fifty Three Only) due as on 15th June 2017 together with further contractual rate of interest thereon till the date of payment. Date of NPA: 12/05/2017
11	1. M/s. Jhavar Syntax Private Ltd, (Borrower/Mortgageor / Guarantor), 66/B, Room No-28, 2nd Floor, Manhar Building, Dadiseth Agiary Lane, Kalbadevi, Mumbai - 400 002. And Also At- Room No -13/14, 1st Floor, Manhar Building, Dadiseth Agiary Lane, Kalbadevi, Mumbai - 400 002. And Also At- Gala No C-20, 2nd Floor, C-Building, Global Warehousing, Opp Kasturi Complex, Anjur Phata, Dapode Road, Ranhal Village, Bhiwandi, Thane - 421302. 2. Mr. Bajranglal Jhavar, (Director / Guarantor / Mortgageor), 704, Paradise Heights, Station Road, Near Prabhat Cinema, Thane (West) - 400601 . 3. Mr. Gopikishan Jhavar, (Director / Guarantor / Mortgageor), Flat No-201, Gomati Complex, 2nd Floor, Shivaji Chowk, Bhiwandi, Thane-421302. 4. Mrs. Greatman Synthetics Pvt Ltd., (Guarantor / Mortgageor), Room No -13/14, 1st Floor, Manhar Building, Dadiseth Agiary Lane, Kalbadevi, Mumbai - 400 002. And Also At- Plot No- 12, Survey No -99/2, Madhuban, Industrial Estate, Nr. Madhuban Hotel, Village Rakholi, Union Territory of Dadra & Nagar Haveli, Silvassa - 396230. 5. Mr. Badrinarayan Jhavar, (Director / Guarantor / Mortgageor), 804, Paradise Heights, Shivaji Path, Near Prabhat, Cinema, Thane West - 400602 6. Mr. Omprakash Jhavar, (Director / Guarantor / Mortgageor), 702, Landmark Luis Wadi, Kaju Wadi, Thane (West) - 400604. Type of Loan: Cash Credit, Term Loan 30/06/2017	SCHEDULE - I (CURRENT ASSETS) For Cash Credit - Exclusive charge by way of hypothecation of entire current assets of the Company both present and future. For Term Loan :- Exclusive first charge by way of hypothecation on entire movable fixes assets of the Company, both present and future. SCHEDULE - II (SCHEDULE OF IMMOVABLE PROPERTY)- 1) Gala No C-20, Global Warehousing Bearing Sy Nos-137/1 Palki 182, Village Ranhal, Bhiwandi, Thane, Maharashtra-421302, Admeasuring 6868 Sq.Ft. Owned by M/S Greatman Synthetics Private Limited. 2) Plot No-12 Admeasuring 4410 Sq Meters of Sy No-99/2P, Situated at Village Rakholi Ut of Dadra and Nagar Haveli Silvassa Owned by M/S Greatman Synthetics Private Limited.	Rs. 2,18,90,969.08/- (Rupees Two Crores Eighteen Lakhs Ninety Thousand Nine Hundred Sixty Nine and Paise Eight Only) as on 21st June 2017, within 90 days from the date of notice along with future interest and charges till the date of full payment. Date of NPA: 28/02/2017

